

॥ अथ वीज्ञानसकृतमणीदीपगंधपापारंभ ॥
 षपयेच्छेदः अष्टपदः ॥ औं नमी नी र वां ण्य जां ण
 ते सो हं समा रा ॥ बी म ल वे ख व र जी त ती त ते
 र ही त वि का रा ॥ १ ॥ स्वे धे धा न ही धं ध ऋ षं डी
 त ऋ वे ऋ वी का सा ॥ ओ सो उ भ ये अ ल ख स
 ल ख सं म हं ग ह मा सा ॥ २ ॥ अ हं ग स हं ग दो
 ल्यं ग पां गु ल्ये ध र पां ग र वा ॥ त्ये आ ग्ये नो ऋ ष
 गं थ ते न ही धे ध र वा ॥ ३ ॥ न ही धे ध र वा गं थ वं
 त ह्नां स्तं त समा वा ॥ पो हो चे न ही दृ षां त सर्व
 ते व्य क्त वी भा वा ॥ ४ ॥ ष पाः ॥ १ ॥ ता दी न की
 क ह्नु सो य को य जा दी न न ही हु ता ॥ हु न ही तु
 न ही ते ह दे ह न ही सु र न र श्रो त ॥ १ ॥ सब न ही
 स प् स रु प र स नां ही गं ध ॥ न ही न ही को ई ती
 र वां ण्य हु ता त व अं धा धं ध ॥ २ ॥ बी न का र ण
 अनु क र म क र म न्हेः क र म स दा स ही ॥ पे च
 पु रं णो प्रा य ता य पर सं न यी छं न न ही ॥ ३ ॥ न
 ही पर सं न यी छं न वी न ती को हो के हे ने क ही
 के हे को ई स त कु वे र ह्नां दी न की को हो कं प म ल
 ही ४ ॥ ष पाः ॥ २ ॥ ए सं से सु ध्य हो य सु रं ता जा ष
 र जी व ग ती ॥ ल हे न अं श स्र ना य मा हा य यो प
 न ही ल घु म ती ॥ १ ॥ जे अनु क र मे ज क्त व्य क्त ते भ

छपा ॥ योवीलासा ॥ ताकीवरतेवरतसुरतनहीसुध
परकास ॥ २ ॥ तबज्ञानीताजीवसीववरजी
१११ ॥ ततातेलखे ॥ नहीतरअंसअलेपवेषनहीव
रकरणातापरखे ॥ ३ ॥ तापरखेवरकरणाताहीजोहां
अनुभवआत्मलहो ॥ तातिसतकुवेरछुटेसंसे
येसीकहे ॥ ४ ॥ **छपा ॥ ३ ॥ चौपाई ॥ १२ ॥** अवीभुग
ताअवीन्यासउपासकमेताअंसजोतांजुक्तव
वेकसेखतेतेहेनोवंस ॥ १ ॥ सब्यतीतसदाय
काव्यताकोपतीबोध ॥ चैतंनतातीनुभासप्र
कासीतकीयोवीनोध ॥ २ ॥ तीधऊलकणची
दभासचीदाचलक्योचीतमंन ॥ चीतचलक्यो
चीतवंनमंनऊलकेहोयतंन ॥ ३ ॥ होयतंनमं
ननेचलेमंनभुगतेतंननामदा ॥ साक्षीवतसां
मृतथकोकुवेश्यायकीमुआपदा ॥ ४ ॥ **छपा ॥**
४ ॥ कहसांमथनीसाहायजायसंसेसुएतांअ
ता ॥ हेजांएपेहोयतेहवीनाजांएपेवरतागत
१ ॥ छेताहारुतंमआपअनादीकआद्येजेहे
वु ॥ अधीकनुंन्यहोयघाटनाटतेहेवनेतेहेवु
२ ॥ ताकीसबघटचलकसकलपतीसुरदशी
दश ॥ करेनीरंतरसेवभेवमेरखेरचोरस ॥ ३ ॥
रखेरचोरसदेवभेवमेसुरसरावे ॥ केहेसत

कुवेर कहें सेवा वीधी हावे ॥ ४ ॥ छपा ॥ ५ ॥ देव
 सकल सेवा करे आप आप न्ये अरुण ॥ ताकी
 मुक्तवता वुहं सुन हो संत सुजांन ॥ १ ॥ एक तो मु
 खमं जन करे ॥ दुजा करे सफरंन ॥ त्रीतीया तो
 लंग सरहे चो पार हे गुदांन ॥ २ ॥ आंन्य देव का
 दुकरे पीचन सक्ती सीर ॥ चार वेद चो का करे
 नी रंजन भरही नीर ॥ ३ ॥ नी रंजन भरही नी
 रधीर पंडीत मंन लागत के हेर ॥ माहानी धी
 करे पोवना पावन हार कुवेरा ॥ ४ ॥ छपा ॥ ६ ॥
 ये सो भोजन पाय के तंन मंन भयो सफर ॥ नी
 ज आत्म चैतंन से प्रगतो अनुभव सुर ॥ १ ॥ इ
 ए उर ध भई तर तर ॥ अटकी नही आवेश ॥ वी
 श्व भाव वेधी वटी वर कत भई व देश ॥ २ ॥ नी
 जानंद केवल पद अकथ अलोकी तधांम
 तांहां जई भई एकता यही ॥ चैतंन वृत्त वीरां
 म ॥ ३ ॥ चैतन वृत्त वीरां म पांमी नी जगं मठ
 री थुरा ॥ फेरी अवी लोके ह उधर कुवेर तांहां र
 ही चराचरा ॥ ४ ॥ छपा ॥ ७ ॥ दरसो सकल वीला स
 वास तांहां करी पीयांन ॥ अहां वांहां होय मल
 तांन ज्ञान घुठ भये सहांन ॥ १ ॥ देखा वंन तंन
 दैत सरल अद्वैत आत्म सुता ॥ तांहां ये उमंगी वां

॥ छपा

॥ ११२

दु

एपजां एपममनुभवन्नदभुत ॥ २ ॥ स्वयं उच्चारि
सबलव्यतनमेहोयदरसे ॥ लसनेदुकोईसं
ततंतपुरवेस्वरपरसे ॥ ३ ॥ पुरवेस्वरपरसाय
थायततसेएतेहीतदवत् ॥ अवीगतकेहं
कुवेरघेरस्त्रवनुजेहीसतवीत ॥ ४ ॥ छपा ॥ ७
चापाई ॥ ३२ ॥ माहामंगलगीरवां एपजां एप
जुगमेकोईवेता ॥ जीनकीदृष्टअमोघयोगके
वलमयेएकता ॥ १ ॥ तिपरखेपडनात्मभालजे
हेनेनीजघरनी ॥ धेधाताथीअलगसलग
गतीयांसरभरनी ॥ २ ॥ सोपुरसापरमेशसे
ससुनकादीकसुरलभ ॥ आअनुभवनोअ
रथत्रततेहेनेस्त्रवसुरलभ ॥ ३ ॥ सुरलभअनु
भवअर्थग्रंथकोईकोईघटगंजे ॥ मंदमतीस
वभुरकुवेरसुएतांनवरंजे ॥ ४ ॥ छपा ॥ ३३
जेवांणीतीरवां एपजां एपदनीजसंतननु
ओरलीवां एपअनंतरीकावंनमंनजंतननु
१ ॥ रवटशास्त्रलेईमाद्यकरमकांडीबुहकव
ता ॥ दिईउपमान्नाहलादवादवीवीधीमतच
वता ॥ २ ॥ वीसीयेमेकवीकाव्यलाव्यऊऊंम
कमेलावे ॥ थापेफलअस्तुत्ययुक्तजुगनेमंन
भावे ॥ भवेयुक्तजुगनेमंनवीसेभीगगुणज्ञां

नानीराखंबनीरवयेपदकुवेरनकोधरेकांन
 ४॥ छपा ॥ १० ॥ तेमाटेआगंमउभयेडारखुवीया
 पस्य ॥ हावेकहुनीजबोधसुधस्रोतानोलस्य
 १ ॥ सुएतांमेहोयेस्वांत्यक्रांत्यकैवल्यनीदर
 से ॥ पुरवेनुपदआपसाफवीलसुजेधरसे ॥
 २ ॥ तेहेनोनरणेथायजायजंतुबुध्यजोये ॥ पु
 रणपरमातंदप्रगटहोयआपउद्योये ॥ ३ ॥ प्रग
 टेआपउद्योतजोत्यकैवल्यमयेमीलके ॥ जी
 वईश्वरल्योद्वैतकुवेरजोईचीतनवचलके ॥
 छपा ॥ ११ ॥ कैवल्यअंशसफुरडुरत्येडुरपराप
 रा ॥ घटघटप्रत्येनीवासवासवीतसकलच
 राचर ॥ १ ॥ तेअंत्यमध्यआद्यस्वाधसनातंस
 सोई ॥ यावरजंगमजात्यचलीतेईतियेसब
 कोई ॥ २ ॥ जांहांजंमजेहेवीयुक्तमुक्ततांहांते
 वोमाहाले ॥ प्रायअलखनीअलखखलकय
 ईखेलेखाले ॥ ३ ॥ खेलेखालेअलखअंशअ
 वीत्यासकाहावे ॥ नीराखंबनीरलेपलेपहो
 ईकुवेरकसावे ॥ ४ ॥ छपा ॥ १२ ॥ कसणीकसे
 करालबालमायाहीतहोई ॥ दैतारमणवीला
 सवीलासीकभयेसकोई ॥ १ ॥ नीजआपुअहं
 मेवमेवतेहीगयेखलाई ॥ नरतीनुरतसंभाव

छपा ॥ आलतजभवहेतकाई ॥ २ ॥ तोदरसेहोयजंम
 गंमगत्यज्ञानघेघंत ॥ आपाहुताजोलीनमें
॥ १७३ ॥ तनवीतवन्नवयेतंन ॥ ३ ॥ अतवेकैवलसं
 सन्नेकोहंअधेतअवीचलं ॥ वीपुरहीततेस्व
 यंकुवेरइतीमलहरनीरमलं ॥ ४ ॥ **छपा ॥ १३ ॥**
 छेहेलीसमरुणएहवेहवीगत्येनहीग्राहा
 छेचैतंनचीदचो जमोजमंतबुधनोगाहावा
॥ १ ॥ सफरुषेजेसत्वतत्वमुलगेजईमलतां
 उगरेतहीअनुकरममरमधाताधेगलतां
॥ २ ॥ पछेरहुतेपरश्वनरखसुषेसरवाले ॥ सो
 पदतुसाक्षातसुरतजोछवेनीराले ॥ ३ ॥ छवेनी
 रालेसुरततुरतइरध्वंदवीलाई ॥ सदासदादी
 ततोयअंशनीजकुवेररहाई ॥ ४ ॥ **छपा ॥ १४ ॥**
 एनीखेनीरधारआपतपातुअंतसर्वे ॥ जेजे
 सीजासंतअंतयेगेलखपुरवे ॥ १ ॥ बीजाछेब
 हुपक्षलक्षयेगेनीस्तरवा ॥ पणसतगुरुनेहा
 यबायबुधसेतहीभरवा ॥ २ ॥ सतगुरुचैतंत
 माहादआद्यअवनेसीरस्वामी ॥ उधसेकोल
 अनंतजंतसतगुरुनेपांमी ॥ ३ ॥ सतगुरुपांमी
 जंतकंथकरुणामयेजेहीपद ॥ तांहांजईजा
 म्यामचलअचलअवीत्यासकुवेरसदा ॥ ४ ॥ **छपा**

१५॥ मांसेसतगुरुसेवभैवप्रापेवडबुधनो॥
 वघडेअगंमकपाटगाठदरसेरुवसुधनो
 १॥ एकुनवस्तअजांणपजांणपणुप्रगटेउरंमे
 भेदीतत्वविभोगयोगजईकरेअंकुरमे॥ २॥
 छेएहेवोमहीमायप्रायसतगुरुनोआयेबु
 लावीसुम्हावेससेसवरतेगुरुनादे॥ ३॥ वरते
 सतगुरुनादस्वाधजीनईसअवताराआ
 घअंतमध्मोसकुवेरगुरुकहतअपारा॥ ४॥
 ॥ छपा ॥ १६॥ हंमभीपणगुरुकीनचीतजग
 तनकाहेतु॥ परापुरवेनोधरमकरमसीर
 सतगुरुसेतु॥ १॥ आंमहीधरमअनेकएकु
 नहीगुरुधर्मतोले॥ तेथीसुरफलपायगाय
 गुरुजसहरीबोले॥ २॥ एतनाछेफेरफारकर
 मओरुगुरुपदधरम॥ करमीवचनकलेश
 वचनगुरुदहतहीभरम॥ ३॥ दहतहीभरम
 वचनधंमधंमसोगुरुसरनां॥ जंनहरदये
 अवनीजकुवेरबोवाबीजसधरनां॥ ४॥ छपा
 ॥ १७॥ उग्येअनुभवब्रह्मतांहांमाहाद्रहनीरा
 ला॥ सारमासकलफेलावभावजसकीरतवी
 साल॥ १॥ त्यागभक्तीवीज्ञानपत्रफलफलवी
 राजीत॥ छंयासीलसंतोसमोसजंनवेगत

॥ ४५ ॥ उत्तरेत ॥ २ ॥ अहोनीसकरतवीलासदासदल
 कुधरीधुडके ॥ सबअमोघहीसाकसंतपाव
 ॥ १७४ ॥ तअतीसुडके ॥ ३ ॥ सुडकेहीपावतसंतसाक
 अखभागतभवोभयं ॥ त्रपतआत्मअवीका
 सअनासअगाहकुवेरस्वयं ॥ ४ ॥ ४५ ॥ १८ ॥
 हावेकहुउतपंतसुनोममतेनअदेशा हंसहे
 पुरखअनाद्यउपाधीतैवरजीतवेसा ॥ १ ॥ कौ
 टीकलपपरजंतअंतनहीआपतमाया ॥ हाड
 मासरगरुडउद्दहंसहीनहीआया ॥ २ ॥ उपनो
 आपोआपआपमोईसकलसहीरा ॥ अवीग
 लअंगहंमारबीडुकेनहीसरीरा ॥ ३ ॥ बीडुके
 नहीसरीरधीरधुडपुरसपुरांत ॥ रुपअरुसी
 खलकुवेरअकेलनीघांता ॥ ४ ॥ ४५ ॥ १९ ॥ पय
 मअचानकसोयमोयबालकतंतनभयेअवंन
 खंडीकेसध्यसदमाताकुपयेउ ॥ १ ॥ सुतआप
 न्येकुलेईपीहोरजातीएकमाडी ॥ लागीप्यास
 अपारतांहांएकआईतलाडी ॥ २ ॥ सुतघोडो
 जलदुरपीवंननीरचालीमईया ॥ जबउनकी
 भईपुगवात्मकनाहारलेईगईया ॥ ३ ॥ लेईग
 यनाहारबालबालमातासीरतोरे ॥ शेवतच
 लीनीहोरकुवेरदरसातेहीठोरे ॥ ४ ॥ ४५ ॥ २० ॥

देखतकीयावीलोचकहेआबालककीन
 का॥ सेहेजमीलोसंजोगयोगमहीबीज
 केदीनका॥१॥ केमेरेसुतसाटमातदीनोकी
 रतारा॥ एसोधरीमंनमोदबोधउरकरेवी
 चारा॥२॥ हंमबोलेकौबेरलगवतधरम
 कीमाता॥ लेईजातोईमोईघेरजगतमेक
 रुवीक्षाता॥३॥ करुवीक्षाताजगतवीगत
 वीधवीध्यकेज्ञाना॥ केहंकुवेरजुगमांहीक
 छुनहीरखुअयांना॥४॥ छपा॥२१॥ बोहोरकी
 योहंमबेनयेनअवीगतगतधरके॥ हत्ये
 अकेलेरांनज्ञानघरअजरअमरके॥१॥ हे
 माताजेहीमरमकहुसुनसुरतधरीनके
 पुरवेकेतपतोयकीनअतीकष्टकरीनके॥
 २॥ दीपपालकीमांहीतांहीतुमुहतेजदनके
 सख्यारटरहेसुवासतासतंनबुंलसदनके
 ३॥ करीतजोगतजीभोगसोगनहीधरीत
 हीमनमे॥ तलथईतदरूपकुवेरदीउगये
 जुवंनमे॥४॥ छपाः॥२२॥ नरनांमेहरदेव
 सोमंतामातसह्यांती॥ गुंजारंनवंनमांही
 तांहीवेवेतपठांती॥१॥ हंमुहतेतेहीवेरसे
 रआवंननीजघरसे॥ पठयेहनीजपतीज

॥ ७५ ॥ वंनगवंनकीयेत्परस्रधरसे ॥ २ ॥ बीनज
 ननीतंनपाकवाकवेतरहीअलषकी ॥ ओ
 ॥ १७५ ॥ रसकलसबदेहमातुतंनग्रभखलककी ॥ ३ ॥
 सहीतआचारसमेतवेतजेहीशास्त्रतीगं
 मके ॥ जनुतीउडकेजलमकुवेरःप्रनुभवन
 अगमके ॥ ४ ॥ ७५ ॥ २३ ॥ जातेसकलजांहां
 नज्ञांतनीजकरतारंनवीन ॥ आघथकीअ
 वनंतकंथतेहीरहेअकलईन ॥ १ ॥ तबत्येंदी
 येहुकंमआवंनहंसकुभवतवही ॥ न्यावसही
 तनीजलसकहेएकरताकोसबही ॥ २ ॥ दी
 षपंचओलांगआयेहंसपालकीदीया ॥ ती
 नकीसरवसुजांणलेईममसहीतसमीपा
 ३ ॥ आसंनकीयेहुवागलागएकंत्यजमाई
 कमलसेवकीजागभाग्यतीनुकुवेरजनाई
 ४ ॥ ७५ ॥ २४ ॥ एकदीनकरनकुसेहलगये
 गुंजारंनवंनही ॥ हुतेतांहीनरनासवीप्र
 हेतजेजोजंनही ॥ १ ॥ उर्वितुरततेहीवारहम
 नकुकीयेसनमानु ॥ धरीतभेगफलफुलंदीन
 होइतजीगमानु ॥ २ ॥ देखीअनीनअस्तुतजे
 तेहंसभयेआनंदु ॥ क्रीपासीधुकहीदोयकी
 नभवकरीपारंहु ॥ ३ ॥ तबत्येकरीकटाक्षपा

सतीनकेतपराचे। माग्यमाग्यकीयोमोयकु
 वेरदेरवीतजंतसाचे॥४॥ छपा॥ २५॥ तदीपली
 येतीनुमाग्यभाग्यतुममीसेहंमनके॥ करी
 स्वांमीकल्याणत्रासतंनमीदेजमनके॥ शची
 तचंचलतेहीवखतहुताहंमकुजीतजावंन॥
 समठीसकलसमाजदीपजंबुईतआवंत॥ २
 तुमहीपणतेहीदीपजावोहंमसेआगुजंन॥
 एहीतनतजीअवतारलेहुघरक्षत्रीनकेतं
 न॥३॥ समरगडसरतुल्यतुल्यनहीकीतुरज
 ताईत॥ करनव्याहतीनुतायकुवेरदक्ष्रीपत
 जाईत॥४॥ छपा॥ २६॥ फेरदीयेतीनुमागजा
 गनहीउतेदीयंनकी॥ सकलक्षत्रीकीजोयवं
 ककारहीधीयंनकी॥ १॥ तीतुमेरेतरकांनगे
 हकीग्रहलुगाई॥ तबकोयेतीनुतायसाहद
 लीनपतसाई॥ २॥ करीकलकाईनकटकलेई
 दलचढोसमरपर॥ घेरीलीयोगडसकलवी
 कलनरनारजपीतहरा॥ ३॥ कीयेजंगजुधजे
 रसोरभवभयेहलाहला॥ जीयेतवपतसाई
 कुवेरदलहुतेअतलीबला॥४॥ छपाः॥ २७॥ जब
 लीनेसीरकाटसमरपतकेपतसाईत॥ तीन
 सेकरीबेहायजाईकुसनमुखलाईत॥ १॥ फेरी

॥ ७५ ॥ दीयो सीरुत रत साहकी सुतान न्यालीत । हे
 खो एही अकडाई मुवे सीर करी न मे लाईत
॥ १७६ ॥ २ ॥ तीन कुलकी जेही वंश वीश्वरगई होय
 जनीत तीत । तीनकी साख्यनी हाल भाल
 भव करीत जाई हीत । ३ ॥ तांहां तुमही वीपुधा
 रर हो जेही नगर सार सत । तब हंम आविहुहं
 यकुवे रतुंम कहित अकरगत । ४ ॥ **७५ ॥** २७
 दिहु अचांन कदर सुवाल तंत न धरीत आईत वं
 न । एही वीधके वरदान देई हंम कीये तांही जं
 न । १ ॥ तेही आये एही दीपलीपवी नुर हो मायंन
 के हंम कीना जेही ज्हांय त्हांय तंत न कीये जायं
 नके । २ ॥ तितुम वीपुणी सोय मोय वरदान दे
 वनही । दीपपालकी म्हांय तुंमे तपकी योजुवं
 नही । ३ ॥ जेही तुम से हंम कीन मीलुवं न खंड
 मोकारीत । तेही तुम हंम मीले आज कुवेर जु
 वो काज वीचारीत । ४ ॥ **७५ ॥** २८ ॥ कहे हुते क
 ल्यांण वांण पव दीत व आरंन मे । तेही तुम रही
 के तांही जांण के गइ सुपंन मे । १ ॥ तब बोली
 तेही मात वात कौं लुहं अगं मकी । परे न हंम
 कुसुऊओरु अवतार न गमकी । २ ॥ तुमंता
 पुरसु परंम मरंम माल मउत इतकी । मैती

अलपगन्येवगतीवोपरतेहीतकी॥३॥अव
 तुमदीयोजोकोलकाजतेहीकरोकरंमलमी
 ल्येतुमेमहराजकुवेरहाजरहस्तांमल॥४॥
 षपा॥३०॥अबवाकीकीतुकीयरहीसरंनन
 जावंनकी॥भईअचानकभेअपुरसतुमप
 तीपावंनकी॥१॥अहोधंतुंममोयपुंन्यपु
 रवंनकेपाईत॥सरमकसेवीनुसेलसेहे
 जमेहवोमेलाईत॥२॥भलेलेईगयेवालता
 हारतुमसटेमेरेकु॥एककीकुनचलायवा
 रुसुतसीरअनेकु॥३॥तदीपतहोयकांहांपा
 यतमनसेपुरसहंमनकुं॥तेहीमीमेमोहीआ
 जकुवेरवाहीएहीतंनकु॥४॥षपा॥३१॥परम
 पुनीतएहीतंनकीयेकरताकरुण्येसर॥
 पाहेपाहेतुमसरनरखेवुपरमपरमेश्वर॥३
 कावरतुमुखएकआवतमोईवीनबरनत
 सत्रीकुलकरदेशतनेवीनबनेनकरनन
 २॥तबजेहीतेहीपरकारउधारकरोतोकोरो
 हर॥ज्योकोईमोटरहायवीहंगमपंगुवीना
 पर॥३॥तीनकोकरेतीवाहसाहकोईसरन
 परनके॥त्योमेरेमंनपांगुकुवेरतुमसेवक
 रनके॥४॥षपा॥३२॥तोतुमसेकुहंकाहाय

॥ छपा ॥ हायनबनीतुमसरखी ॥ लहुवीवेकनरेखस
 कुउपलेतुमतरखी ॥ १ ॥ एतनीकहीगदकंत
 ॥ १७७ ॥ यईममचरनग्रहेवु ॥ तबकीनीहंससातमा
 तसुजधरमकहेवु ॥ २ ॥ तुमपालकसुतमोय
 गोयगंमरखोआवंतकी ॥ जबतेंसकलवी
 भुतसहीततुजकेकुहमंतकी ॥ ३ ॥ एहीवीधी
 करीकरारसारतबतेहंसभाखे ॥ जेहीमम
 बालकवचनकुवेरसुनीमातवीलाखे ॥ ४ ॥
 छपा ॥ ३ ॥ हंसकीनाधुडराखचाकचीतहवेन
 चक्रीत ॥ सुनीअगंमकीबातमातमनकरी
 ततवक्रीत ॥ १ ॥ माताकहेअकेलबेलकेपो
 ररवीनस्वामी ॥ करनकाजईतीहासपासकेपो
 अंतरजांसी ॥ २ ॥ हंसकीनातेहीमातवातसु
 नलेएकमेरी ॥ रखुकलामोईसाथसोलकर
 तायतपेरी ॥ ३ ॥ तीनत्येरहुसफुरनरभरफ
 रकसदाभव ॥ जाहरकरीतजुहरकुवेरम
 हीरोकीसकेतवा ॥ ४ ॥ छपा ॥ ३ ॥ तेहीवीशु
 तीपरतापतापकोउतपेनहीतंन ॥ करंतसा
 हेकरतारसीरसरजंतसांमरतघंन ॥ १ ॥ बीच
 रुवीश्वनचीतमीतमोईकहोसुनाईत ॥ त
 बल्येतहीअकेलबेलएतन्येअनुराईत ॥ २ ॥

सोलकलासंभपुरमातमेपुरसपरमही
 कहीआजतुजकाजमीझीत्यदेनमरमही
 ३॥ कहकलाकरनांमवीभुभवभरप्रभुता
 इ॥ सुमताधरीतसुत्येहकुवेरचीतरवी
 तरोकाइ॥ ४॥ ४५॥ अबउचरतमोइ
 वांएपआगुजेहीकहीवीभूतकी॥ सबवी
 धीपरेयेहेचांएपजांएपजीमेंसकलसुहुत
 की॥ १॥ प्रथंमकहुनीजपरममरमकरता
 रनकेकुल॥ जीनकेसकलसबेहतेहग
 तीगतीतगयेभुल॥ २॥ बरनीगयेसबबा
 तडुलाकोउकीयेननरणीत॥ नीगमक
 हीनीरवांएजांएपतेरहीअवरणीत॥ ३॥ न्ये
 तीकहणकीनेटवेउनहीकरीखराघर॥ ल
 हेनसाहाअपुरांणकुवेरगंमरहीन्येतीप
 रा॥ ४॥ ४५॥ ३६॥ पीछेअजअहंमेवभेवभल
 कीयेभवाटीक॥ वेतासहीतआचारतेही
 पणपचेभुनांटीक॥ १॥ रहेजेहीअजमालअ
 रसअजपुरसपरमपरा॥ तीनुकरंनजुग
 जांएपकुवेरपदधरेपांमीपर॥ २॥ दीतीये
 कहुअनभेवदेवकरतारंनकेनीज॥ ती
 नेकेकीयेसबेवअखीलकेअंसअमीत

छपा ॥ बीज ॥ ३ ॥ तीनकेकरननवेरअंशओरुक्र
 ताकारंनपदा ॥ घटकेव्योमवतअंशकुवेरती
॥ १७८ ॥ जक्रतासुंत्यम्हदा ॥ ४ ॥ **छपा** ॥ ३७ ॥ क्रतभसमं
 धवीभुतहतल्योकीयेनीराक्रण ॥ तुमसेछ
 पीनकांयतेहीतुमलहीतपराक्रण ॥ १ ॥ श्री
 तीयेधीरजवीभुतजुथकेजुथमलीजवा ॥ य
 टदरसंनलेईआछर्वदकरीतवरीत्येसब ॥
 वीभुचतुरथीसोयसहणसक्तीसंमदायक
 कोउसेकटुकनभाखराखजीनकेजीनु
 लायक ॥ ३ ॥ पंचमीजीतसभावीभुतीनसे
 कोउसेंहारनहोई ॥ छरीअभेभवसेतीड
 रपकीकुवेरगतीतनहीकोई ॥ ४ ॥ **छपा** ३८ ॥
 वीभुससमीजोगकलाजतमतऊंकारनअ
 दी ॥ बुतीसमेटनेटकरीनीजमेधरीतवअ
 लगउपाधी ॥ १ ॥ अतआक्रांत्यसक्तवीभु
 तीनकीकहुजीनुकलाजनाई ॥ मांडीसके
 नहीकोऊभवकीभरअनुभवकीनुहना
 ई ॥ २ ॥ सकलसीधांतअंतकेउरहीतनीर
 वीतकीयेनकलही ॥ करीतफनायेमाल
 पोमीधरनीजपतरखेएकलही ॥ ३ ॥ सोती
 जपतीपरायंनपरमीतईतआवंननहीज

नके ॥ प्रत्यक्षनाद्यनायप्रवधीवीतप्रपी
लकुवेरसवतीनके ॥ ४ ॥ छपा ॥ ३९ ॥ सष्टच
तुरथीसक्तवीभुनखेदनीराकरण ॥ सुविसु
नकादीकप्राद्यपरंतुहत्यागतमाहरण ॥ १ ॥
तेहीलायेहहंमधरणकरनजीनुपरमप
सारंन ॥ पथंमकीयेअंगीकारपुरसभव
केजेहीकारंन ॥ २ ॥ सप्तचतुरथीसरलवीभु
परकासपरमवीत ॥ द्वादशमीमाहादीरघ
वीभुवीभक्तीकरनइति ॥ ३ ॥ श्रीयेदशमीया
रथवीभुरध्यसीध्यकीदायक ॥ चतुरदशी
नरलेयकुवेरभवफरकरहायक ॥ ४ ॥ छपा
०० ॥ पंचदशीविभुवेतसीघांतसवेतसमा
रंनबीवीधीभात्यवीगतंगअंगजीतकेजे
हीकारंन ॥ १ ॥ करीतकरांमलखोजप्रोजनी
जक्रतासरनसीध ॥ जीनत्येसरीतहरेक
वेश्ववीनुवेश्वअमीतरीध ॥ २ ॥ वीभुअष्टउ
भयेवदेवसंमसेवसरावंन ॥ नीमितितीरा
जगलक्षपक्षपरमीतजुगपावंन ॥ ३ ॥ वीभुसे
लसेहेवरतकरतलेईधरीतपोमीपदा ॥ नीज
कीनघातीहोरपीरपतीकेहीकुवेरसदा ॥ ४ ॥
छपा ॥ ४१ ॥ आपतीसरजीतसष्टअंससीरव

॥४५॥ दिनपठयेपत ॥ सुलगयेसुजसरजसएकुकरंनकारंनगत्य ॥ १ ॥ तदीपप्रायतंनधारसा

॥११६॥ रसदकेहनसकलकु ॥ असलअजोनीयु रसपरखदेईतोरेनकलकु ॥ २ ॥ तीजगंम करीनवेरहेरईतफेरदेरवाइत कंकरया रसपोरपरमवीतवरधवेताइत ॥ ३ ॥ न्यायमु करकरलायतायतुमजुवोवीलोकीत ॥ देख परेदीअइएकुवेरतीजईएअलोकीत ॥ ४ ॥ ४५ ॥

४५ ॥ सुनीममबालकवचनमातअच रजभईजबही ॥ डरपतलीयोउगयसहायकी तीहंमतबही ॥ १ ॥ अबजंतडरपेमातवात सुनलेएकमेरी ॥ आहकीगतउररायक होमतकोईकुफेरी ॥ २ ॥ तबपलदुतंनवेससु रतहंमसुततेरेकी ॥ देनानहीएहीभेदमु र त्यअवीगत्यमेरेकी ॥ ३ ॥ अवीगत्यमेरीनुर तहरतकीतीसुतउनसी ॥ करकेकोलक लालकुवेररहीगईसुखसुनसी ॥ ४ ॥ ४५ ॥

४३ ॥ खेईगईअपनेघेरजबीभईधरमकी जननी ॥ सुतभावेअतिनेहकहीनहीकोह सेमननी ॥ १ ॥ दीनदीनपेमअधीकनेकबीठ रततहीमनमे ॥ सुलगईवाध्यांनज्ञानकीने

जिवंनमे। २। उरमाया लपटाय काय अंतस
 कण अंजी। भवना जे सो भाव सावथ ई सु
 तसुरंजी। ३। सुतसुरंजी सावचा हाव चीत
 मेत ही श्रीरु। ये से भई अचेत कुवेर बोलेन
 ही बो हो सा। ४। छपा। ४४। परा अंतर अवीका
 स अतु भव अखंड वी लोका। यम रुद्र धं न घो
 र अोर न व ची न त मो कु। १। उपर सर्व से से
 य भी तर से रुद्रं भर पुरा। ई डपी डबुं स्तांड सु
 त्र म महा ल ह जुरा। २। व र्ख पंच दे सो य सक
 ल वी धी चेत न भये अं हुता पुरा तं न ज्ञां न जं
 हां न मे प्र ग ट क हे उ। ३। प्र ग ट क हे उ ज्हां न मां
 न स द गुरु सी र धारी। क्र स स्वां मी जी न नां म
 कुवेर के हे ज्यो बली हारी। ४। छपा। ४५। जुग
 जी व न जे व स्त अ स्त न ही उ दे स हा वे। नी रा धा
 र न्हेः कां म हां म ह य की न व आ वे। १। सो प
 द त्री भी वं न ता ज सा ज अ ज सी व सु न का दी
 क। प्र क र ती पुर स पर ल स द स्य दी अ म्ना य अ
 ना दी क। २। ते क र ता नी ज अ क ल स क ल जं
 न का ज क रं त कु। न ये ती न ये ती क हे नी गु णं
 गुं न अ व नी ज बी ज ह र नां। स ख रु प स्वे अ च
 त कु वे र अ हे सो ई गुरु सर नां। ४। छपा। ४६।

सगुन सहुरु धरे तं न कु। ३। धरे सहुरु ते त सगुन

छपा ॥ आन्यसकलसबसंतान्ततधरीचीतचर
 नु ॥ नीजवेतावीदजेहदेहतीतकीअघहर
॥१८० ॥ **बु** ॥ आग्येज्यौंगुरुदेवभैवकीरस्यजसगा
 ये ॥ तेसेहीसबसंतान्ततजीनेपदपाये ॥ २ ॥
 करुअस्तुतीतायलायउरअनुभवअगमे
 महंमायानुजालआलबुजीतरेहेजगमे ॥ ३ ॥
 रेहेजुगमेवरजीततीतकेवलपदपेखता
 तिमाटेगुरुसंतकंथकुवेरएकमेकता ॥ ४ ॥ **छ**
पा ॥ ४७ ॥ हावेकुहुभलभेदभवाटीभवउतपं
 नकी ॥ जीवईश्वरकीरएप्रएपरस्त्रीधसम
 एकी ॥ १ ॥ छुटेसकलअंदेशवेसवीगत्येकरी
 गावु ॥ वीवीधीभात्यमध्यवीश्ववारनेपारलषा
 वु ॥ २ ॥ सीरगुननीरगुंनपंथकंथकेवलनीज
 तीनके ॥ बरनुत्रधाषकारसारजहांसौंजीन
 जीनके ॥ ३ ॥ जहांसौंजीनजीनसारयारहोय
 केसबसुनही ॥ बीनयारीएहीअरथकुवेर
 नहीपावतकुनही ॥ ४ ॥ **छपा** ॥ ४८ ॥ परथंमसी
 रगुंनकीकहुनीरगुंनतापरहोय ॥ ताकेपर
 परमात्मातेहीपणअंससकोय ॥ १ ॥ अंसवसा
 वंनईक्रताक्रतईडहीऊरको ॥ कोईकालिक
 लपांतईडसेवाईसुरको ॥ २ ॥ ताकाकुहुमेवाल

कालमाहाकारणमाया ॥ सप्तदीपनवखंड
 इडकीमांहीउपाया ॥ ३ ॥ येखेईडअनेकलेष
 गणतांनवआवे ॥ अगणीतअनेतअपार
 कुवेरसुंत्यमांहीरहावे ॥ ४ ॥ छपा ॥ ४५ ॥ ईडई
 इपताक्षरकरकसकरहावे ॥ गुणघटयईधे
 हेघटमठअनेकउपावे ॥ १ ॥ मठमठपरत्वेदेव
 भेवतेभीतलहावे ॥ सीवआत्मअनुसारपी
 युउनमांनेगावे ॥ २ ॥ कहीदीनएहीवीधी
 सरएपुएतेरहीउपाई ॥ सीवसक्कीनुज्ञांत
 ध्यांनतीजरहेहेराई ॥ ३ ॥ रहेहेराईध्यांनते
 नगल्यउपज्यसवेती ॥ केहेसतकुवेरकहु
 मेकथाअवेती ॥ ४ ॥ छपा ॥ ५५ ॥ बंलावीसुमा
 हेससेसअनेकगये ॥ तारपीछेतीनलो
 केजीवशीवज्ञानभये ॥ १ ॥ जीवधावेसीव
 सोयसीवगल्यसांयसेवावे ॥ बीनकरीया
 बीनकर्मसरमबीनुसरलसहावे ॥ २ ॥ एही
 वीधीजुगअनेतअंतनवआवेयेते ॥ बीन
 करीयाकीरतारकरतकेयायेकेते ॥ ३ ॥ के
 तेयायेपारधरीधरीदेहनरपाणी ॥ केहेसत
 कुवेरवीनाक्रमनांमपेहेचांणी ॥ ४ ॥ छपा ॥
 ५१ ॥ तारपीछेभवम्हांयभयेहेबंलाचतुरस

॥७५॥ रव। आद्यतीरंजनदेवभेवत्येदीयोनीगमल
 ख॥१॥ नीगंमचारवीस्तारचारतेखांएउ
 ॥१८१॥ पाई। करमधरमपुंन्यपापचतुरमुखदीयो
 उचारी॥२॥ पुंन्यतणेपरतापपापनीहोवेता
 स्ती॥ धरमेपावेद्व्यउत्यमक्रमहरीपदआ
 स्ती॥३॥ हरीपदआस्तीहोयएहीवीधीकरम
 करीने॥ केहंकुंवेरक्रमअधीकघुंचवणीक
 रीकरीने॥४॥ छपा॥५॥ चारवेदपेहेचानके
 व्यासेकरेपुरांत॥ तातेजीवजाडीभयोस्योमं
 नहवोपुरांत॥६॥ बुधीबलसेगोठवीकसारी
 वनाजीव॥ ससंवेदजांएयावीनातबलगी
 लहानपीव॥७॥ वेदवीगत्यनुगतीकरीभये
 भंसभंभेर॥ परीउत्तरकुकोतहीकथ्योआ
 पप्रहंभेर॥८॥ कथ्योआपप्रहंभेवदेवतवजां
 एयाकरता॥ केहेसतकुवेरव्यासनेउपजीव
 लता॥९॥ छपा॥१०॥ तबईवरनेतासव्यासकी
 पीडाचीनी॥ करवानेउपदेशनारदकुअगपा
 दीनी॥११॥ आपेनारदहंयज्हांव्यासतकेआ
 संन॥ दीतोआदस्मांनसांतजांणीहरीदांस
 न॥१२॥ बोलेनारदएहछेहकोहोक्पांहांसेआपे
 पंडापडोक्पांहांजावोअंतमंनक्पांहांकराये॥१३॥

कृपां होकराये अंत संत नारद एही बुका ॥ केहे
 सत कुवेर व्यास कुकांड न वसुका ॥ ४ ॥ ४५ ॥ ५ ॥
 भये आसडी गमु उगुड नारद के बेनु ॥ हीयो न
 ही उत्तर गोर आपनी नही चेतु ॥ १ ॥ तब नारद
 नर भे वछे व तेजां एयो करम ॥ तत्व ज्ञान को ध्या
 नता को नही ज्ञान तम रम ॥ २ ॥ जब संत न
 की रपाल जाल व्यास न की तोरी ॥ कर्म कां
 ड के खंड भंड सब नां खे फोरी ॥ ३ ॥ नां खे फोरी
 भंड कांड जे नी गम ले की ना ॥ केहे सत कुवे
 र नारदे आत्म लक्ष्मी ना ॥ ४ ॥ ४५ ॥ ५ ॥ लहो
 आत्म अनु सार पार पर करती पाये ॥ सुध
 बताई सां न ज्ञान जे धर ले आये ॥ १ ॥ छुटो पा
 सपुरां न ध्यां न धरी ची न्या आ पा ॥ सघ ले दर
 सा शिव जीव जे आ गे संता पा ॥ २ ॥ ज्ञान गो
 ली घो लके पर् ईव ईद भये हरी संत ॥ कर म धर
 म पाली चरी भोजन दीयो भाग वंत ॥ ३ ॥ कीयो
 भोजन भाग वंत अंत ते आ मी जोते ॥ केहे स
 त कुवेर भु लो जुग र हो जे पो थे ॥ ४ ॥ ४५ ॥ ५ ॥
 पडीया जीव जं जाल पालते कर म धर म की ॥
 ही नी ई कुं व आस त्रा सते की नी जं म की ॥ १ ॥
 तातें सुह सं सार सकल सब लाग्या कर मे ॥

॥७५॥ पापेपावेतरकसरगत्येपावेधरमे**॥१॥** आत्म
 सरकउद्योतउजेसनकीन्येजांत्या**॥** माहानी
॥१८२॥ धीनानाटगावत्येसतकरीमांत्या**॥३॥** माहा
 नीधीमहराजकाजतेचौदभोवंनत्ये**॥** चेत
 तसेचेतनेकुवेरवंनजेसेघंतये**॥४॥** छपा
 प**॥** जेहेणीथइजुगमांहीकांईनवआवेस
 रते**॥** अंतरकरीआवेसभमावेतीरथनेत्र
 रते**॥१॥** थइतेरुपसभावज्हांज्हांरहीपरक
 रती**॥** हलणचलणपरवेणनेणमेयेहेनीव
 रती**॥२॥** उत्तममध्यममांहीतांहीतेरहीअ
 घाई**॥** मध्यममांहीमलीनकीनउत्तमसु
 चीताई**॥३॥** कीनउत्तमसुचीताईराईकेस
 रगपमाडे**॥** केहंकुवेरज्येवालयउष्णालीमा
 रमाडे**॥४॥** छपा**॥** पटा**॥** चोपाई**॥२॥३॥** हेतनेसे
 हेतासबासत्येरहीघटोघटा**॥** धईधईभेटेअ
 गाठमंगेकरीचटोचला**॥१॥** स्वामीतांहांसेवक
 परबलेराखेसहीते**॥** ईश्वरतांहांईधायचर
 णतेपकडेधईने**॥२॥** जोगीतांहांजोगांएअ
 णतेमेटेनांही**॥** सतीथइनेसीसईसनीरे
 हेवेमांही**॥३॥** रेहेईशनीमंहायज्हांजेहेवीहां
 त्हेवी**॥** केहेसतकुवेररुपअनंतेदेवी**॥४॥** छपा

५५॥ संकरत्हां उमयायवीरंची घेरसावंत्री
 वीसुसुघरवारसतीहां लक्ष्मीमंत्री ॥१॥
 गोलोकमेजेहोयपतीतेहेनीथर्यतनी ॥
 आंत्यदेवकुणमात्रसात्रनहीआपनाव
 तनी ॥२॥ गगनघटाथईवीजरीकपोता
 नेवरसी ॥ क्षीतीपावकजलपवंनसुंन्यमे
 सांमादरसी ॥३॥ दरसीसांमासुंन्यधुंन्यथ
 ईपोत्येगरजी ॥ केहेसतकुवेरसकेकुणये
 हेनेवरजी ॥ ४॥ ४५ ॥ ६५ ॥ एमायानोसंगभं
 गकुणकरवासुरा ॥ दांत्यवमांत्यवदेवना
 गसबकीनाचुरा ॥१॥ जोगीनेजंगमगंम
 नहीयेहेनेजीत्यानी ॥ जतीसतीसंत्यास
 त्यांसनवथायनीघांनी ॥२॥ अतीअपरबल
 राहछेहनवकाडेकीडी ॥ चउदलोककरम्हो
 यचावैतेमुखमेबोडी ॥३॥ चावेमुखमेबोये
 डीरेईसरवेमरीया ॥ केहेसतकुवेरजोराव
 रयेसीतरीया ॥ ४॥ ४५ ॥ ६१ ॥ भईतटीनीर
 वांणपजांणपतेअतीअपरबल ॥ नहीवाजी
 गरकोयसांमथजीतेयेहेनुबल ॥१॥ अजपद
 नेकेलासवासपरवईकुंवगडलोक ॥ मती
 नचावेनाचतासनुसांमयेकीलोक ॥२॥ ज्यौ

॥ छपा ॥ बालीनां बाल आलते करी रमाडे ॥ ते हेचु करे
 लगंत जगंत ते करी जमाडे ॥ ३ ॥ करी जमाडे ज
 १८३ ॥ गंत मगंत मंत वरथा गमत्य ॥ के हे सत कुवे
 रज क्रमाया ती रमत्य ॥ ४ ॥ छपा ॥ ६२ ॥ मांडीचे
 पटचोक सोखते पंचतत्वको ॥ मी नभीत आ
 कासबासचो पटकेखांको ॥ १ ॥ नांख्या हाथप
 सारपासाते दश अवतारा ॥ कवीपंडीत सु
 रदेव सकल सब सो गट सारा ॥ २ ॥ जुवो माया
 नाखेल बेल नही संगे सांमा ॥ हारे जीते आप
 दावते पोले सांमा ॥ ३ ॥ पोते सांमा दावभाव सु
 खेले सोखे ॥ के हे सत कुवेर फेरी फेरी पासा
 नांखे ॥ ४ ॥ छपा ॥ ६३ ॥ दश अवतारी देहवेश
 धरी जे जे आवे ॥ हरी चैतनवर जीतरी लक
 री सरवसमावे ॥ १ ॥ कंदली कंदवतरां मकां
 मत्ये कहसमकाशी ॥ गांजा कली विलायपेठ
 तंमनी तंमभाडी ॥ २ ॥ सारख्या दश अवतार
 सांमता की जडजे ही ॥ जे जे उपजे घाटनाथ मा
 या संगलेरी ॥ ३ ॥ लेई माया संगनाथ अघट धरी
 घाट आयुध ॥ संतनके सुखदाय कुवेररी पु
 सुकरी जुध ॥ ४ ॥ छपा ॥ ६४ ॥ बंसावी सुमाहे
 ससे सनी करता माया ॥ सप्तदीपन वखंड

ब्रह्मांड एकी सेवाया ॥ १ ॥ यससाव्यालेपावदा
 वतेकमलपतीसे ॥ तातापरपरकासकुहुंमे
 अगंमगतीसे ॥ २ ॥ नेनवदनवीकरालभा
 लतेसकलचराचरा ॥ दृष्टपदारथघाटमाटहं
 रहीभराभर ॥ ३ ॥ रहीसकलभरपुरदुरस्यो
 सकचोफेरा ॥ आत्मसेअवीकासउपासंत
 होतकुवेरा ॥ ४ ॥ छपा ॥ ५ ॥ एमायादइवातघा
 तकरीवाहायोभवुने ॥ आयेथईनेईशधीश
 पुजावेसवुने ॥ ६ ॥ करेपुजाजंतपाटहाटलेमां
 डीसरव ॥ मंदीरसुरतीधरणचरणमेंरावे
 इव्य ॥ ७ ॥ जांहांजंमजेहेवीसमऊरमुऊतेजांण
 सकको ॥ उपजावेअहंमेवभेवतेचतुरसुकको
 ३ ॥ चतुरसुककोभेवदेवथईदर्शापोसे ॥ के
 हेसतकुवेरपारनहीयेहेतेजोले ॥ ४ ॥ छपा ॥
 ६ ॥ सबवीसेसंस्कारपारअंकारनीआद्ये
 अवीगत्यसररवीआपव्यापथईसंस्कृतसा
 धि ॥ १ ॥ अकलकलीनवजायकायतेसुक्ष्म
 युल ॥ आरधउरधतेमध्यवीधनहीदरान
 मुल ॥ २ ॥ जपतपसाधंनसोयसकलईनआ
 गलचाला ॥ सुप्रससोपतीजाग्रव्याग्रथईद
 सतीबाला ॥ ३ ॥ इसीयोबालासकलवीकल

॥ छपा ॥ सबकीयोबेहाला ॥ किहेकुवेरसर्वकोइफेर
 विएहेनीमाला ॥ ४ ॥ छपा ॥ ६७ ॥ जुगतीजोगप्र
 ॥ २८४ ॥ रांगस्वांगतेधरोसरीरेहे ॥ नवनीधीतीर
 बाणपुतायपरफुलीतअमीरहे ॥ १ ॥ तातनके
 कहतत्वसत्वतेसकलकथीते ॥ मनबुधची
 तअहंकारचारजेहोयसतीते ॥ २ ॥ सीधीष
 टदशपंचसंचताउपरदोडी ॥ ताबीचरेहेअन्न
 रागतत्वचोवीशमोजोई ॥ ३ ॥ एहीतत्वचोवी
 शईसअंतसक्रणधास ॥ उत्पतनेलयेदोय
 कुवेरकरताक्रतचास ॥ ४ ॥ छपा ॥ ६८ ॥ कहचा
 रुतांकांमधांमधरतानुधारण ॥ जेथीजेउप
 गारकारनुवरणवरण ॥ १ ॥ चीतवंतथीमंतहे
 यमंतसेमहीमतफोरे ॥ बुधकीसबघटबनीत
 कतीतअहंकारनीओरे ॥ २ ॥ एमायातांचीन
 इतवतदीसततांही ॥ पचीसमीप्रक्रतवतते
 माहानीधमांही ॥ ३ ॥ वरतेमाहानीधमांहीका
 इकरणकंचीतथही ॥ किहेसतकुवेरअधीक
 तेअधीकमज्हांमही ॥ ४ ॥ छपा ॥ ६९ ॥ चोपईर
 सीरगुणनीरगुणदोयपक्षपोतानेसरवा ॥ ग
 एसेकरीवीस्तारगारनीरगुणत्येठरवा ॥ १ ॥
 जोंबकेरातोतारउलटकरीउदसमावे ॥ योंम

यासंसारउपाईसांहीवीलावे॥२॥महोटीकर
तामायकायतेवपांहांलेभांसु॥सुहमेवसुव
वीसईसकोईमेसहीखांसु॥३॥नहीखांकुको
ईसीसईसएसुसडनीपीस॥केहेसतकुवेर
आत्मलक्षतातेवरजीत॥४॥छपा॥७०॥आत्म
तत्कअनुपन्नरूपीरुपनजांही॥येसीसक्तअ
दिकभेरवधरेतापलमांही॥१॥घटेनहीअणुए
कभेरवजोसक्तधरावे॥वधेनहीवईशटघाळी
मांहीसमावे॥२॥सेहेजसभावेसांईकांईनही
आमनाअवीगत॥सदासरवदाअचलमचल
मंनरहोजथामत॥३॥रहोजथामतजंमकं
मतहीकंचीतकाले॥कहामात्रकुवेरबेरबेर
ताहीनीहाले॥४॥छपा॥७१॥मायाईश्वरदोयके
पमतजांणोभाई॥एयेहेनीपरकतकृततेक
रतउपाई॥१॥चेतनकेवलअंशवंशहोयवीवि
धीवीलासो॥तंतंतनपरतेभीतलीनथईची
नपूकासो॥२॥योंअपरंमपरअंसहंसहल
मलभवभरमे॥जीनत्येसोभीतसंचरंचत
हीवंचवीचरमे॥३॥एहीवीधीकरतकलोत
बोलवीनुबोलअचरचर॥अणुनीआद्ये
संडपीडमेकुवेरसभरभर॥४॥छपा॥७२॥

॥ छपा ॥ पणनही अद्वैत एक वेरवधर प्रत्ये विलखवीत
 जेही जीनके अनुकर मसही तरहे वास करी
॥ १८५ ॥ तजीत ॥ १ ॥ समलो सरल समोह मोह धर पची
 तपदारथ ॥ मोघम करी तमनोज सोज सज अ
 नीत अनारथ ॥ २ ॥ तब ल्ये आपनु आपदापन
 हीरुह समलते गुण ईडी के संघ सुल्य गत्य भई
 वी भलते ॥ ३ ॥ विभलीत भई वी वरत करत मे न
 रत हरयत ॥ वी सरने नी जग्यं मकु वेर सी घु ज्यो
 अजा सरयत ॥ ४ ॥ **छपा ॥ १३ ॥** हवीत तत्व तदरु
 प अंस अज आपगमाते ॥ पछे लहे कुण तात जा
 त वी तुतंत अजाते ॥ १ ॥ ज्यो चसु सुरवंश अंसत
 वनखे सुरनकु ॥ रसना वरुण विभाग जागते हे
 अखे सुरनकु ॥ २ ॥ नासा ईडी भो म्यो मकार न
 करननको ॥ सुने शब्द हे गंध छंदनी गमादी व
 रननको ॥ ३ ॥ मारुत के ईत चरम धर मजी तुपर
 सपरीत क्रत ॥ जीनकी हती सजात जात जी तु
 कुवेर करीत वत ॥ ४ ॥ **छपा ॥ ७४ ॥** पृवती ते जन
 भतो यपंच मुपवंत पसाग ॥ ती तु अंस ईत तंत
 हवीत जेही जी तु एक तारा ॥ १ ॥ जीनके जेही वई
 भागला गतां हां करीत नी होरा ॥ वी तु वै भागी व
 स्तदस्त नही लगे कगेरा ॥ २ ॥ तो अजा जग के जंत

तंतंतंनहवेसबेही ॥ तीनकेलखेजोलेखसेष
 पदनहीनतबेही ॥ ३ ॥ जबत्येजेहीजंतसकल
 प्रकलप्रवत्याससवनके ॥ तीगंमत्येतीक
 हीमासकुवेरधरआद्यतवनके ॥ ४ ॥ ७५ ॥
 तीनकेलक्षनीरूपकरंनतहीपोचअनीतसे
 अवनीअंमरएकतायथायकेपोन्यायवनीत
 से ॥ १ ॥ जबत्येअंससजाततातकुभेदीसके
 भल ॥ तेहीतंतसेतदरूपरूपहतहवीतएक
 लमल ॥ २ ॥ तबतेहीतंतकेनेननीरखजेही
 लक्षनीरूपंन ॥ करहीसजातसमोहमोहध
 रमीलतजीतंत ॥ ३ ॥ जबत्येआपनेआपसा
 फकीसुरतषवेसद ॥ हीरेहीरमेलायपाययो
 कुवेरपरंसपद ॥ ४ ॥ ७६ ॥ एहीपरकारंनया
 रपायनीजअंसपतीतब ॥ इतकेतजीतपदा
 रवारकेअनीतसकलसब ॥ १ ॥ तेहीपदारथ
 परमेसवेसवदीतवअंतसकरण ॥ चतुरमीली
 चीतवंतंतकेकरीतवीवीधीवृण ॥ २ ॥ जब
 येआगुकरणाईडीगुंनतत्वततनके ॥ तबत्ये
 लखेसुलेषवेषकेईएजननके ॥ ३ ॥ तेहीकेतेही
 अंतसआगुभयेनीजअंसनके ॥ वीगतवक
 रनवीभागकुवेरपदलगवेसंनके ॥ ४ ॥ ७७ ॥

॥ छपा ॥ करननतीनुनीरुपसरुपाकारनकीकल
 भागत्यागभलभेददेवावंतउभ्येप्रमलमल
॥ १८६ ॥ १ ॥ एहीसबअंतसकरंनवरन इतिकेकतवे
 ती ॥ अकलअमेअनुकरमरहीवीतकीजी
 नुयेती ॥ २ ॥ अंतसकरणेतीकरउलटीत
 अनीतपसाग ॥ अतीअथाहथाहवीनुजीन
 केदेवीतअपरंमपारा ॥ ३ ॥ यावीधीनीगमती
 राक्रणकरीतथकेथपजीनकी ॥ तेतांसकेनी
 जपोचकुवेरअकलीतअतीतीतकी ॥ ४ ॥ छपा
 ७ ॥ अंतसकरणेवेदभेदभवकेअनुकरमी
 त ॥ मंतबुधचीतअहंकारनीगमउचरेजीनुम
 रमीत ॥ १ ॥ चीतकेलेईचीतवंनमंनवीकलपकु
 ग्रहीतव ॥ बुधघडतजेहीघाटनाटकेगलरवी
 तजव ॥ २ ॥ करीततोलअहंकारवजनकोवदी
 तसमाग ॥ एचुहकोचुहभेदवेदलेइकरीतउच
 रा ॥ ३ ॥ नहीतरतोनीजनीगमअगमकीलही
 तनहीकीत ॥ कुवेरससोपतीमहोयवेदकेयो क
 थीतनहीतीत ॥ ४ ॥ छपा ॥ ७ ॥ जांहांलगअंत
 सकरणपोचकीप्रणीतनीगंमगंम ॥ यांहांमो
 ईडीअंतगभंगततहवीतसुगंमगंम ॥ १ ॥ ए
 सबतत्वटोरकरणनीगमादीकस्वरधर ॥

रचेरसीकतामहोयआंहांयकेआंहीतसरभ
 र॥२॥वेतनवंचेवेदअनीतकुगनीतपरंत
 त॥ तोकुनकहहीतभेदलायतीतकोहीई
 तंतत॥३॥तबत्येसकलजांहांतज्ञानवीनुक
 ताकारंतके॥ तोकुनरहेमांहांतकुवेरईतभ
 वतारंतके॥४॥छपाः॥८॥जितीभरजुगजांण
 चांणनीगमादीककेरी॥ ओरुखवदशास्त्रपु
 शंनकुरांनकतेवमेटेरी॥१॥जबदोउदीनकी
 केहेणलेहेणनहीनीजकरताकी॥ उचरेअ
 नंतअपास्सारस्वारथवरताकी॥२॥कोहनही
 कलांणकरंतजीवंतकेजाहल॥ अरथीसक
 लआचारमतेकीतकेकीतवाहल॥३॥जातेस
 कलभववीकलहवेवीनुवीतवीलमाये॥ तव
 होवेकौंस्वांतकुवेरकारंतवीनुपाये॥४॥छपा८१
 चोपाई॥३२॥ज्यौंससुवीछरेमातपातइषुप
 रंमवीजोगु॥ जदपीतपततीनुजातमातको
 मीलेसंजोगु॥१॥जांहांलगीजननीविछेयस
 सुज्यौंफरहीउतईत॥ ल्यौंभटकतजुगजंतअ
 ततीरथवुतजीततीत॥२॥तबत्येखालीख
 लकअलषअवत्यासचीनेवीन॥ तीनकेल
 खीतवन्यावकहीततमकुकरिकेभीन॥३॥अ

॥ छपा ॥ बतुमकरोविचारस्मारअस्मारनकेजीतु ॥ इ
 तमेतीजकीरतारकुवेरपायेकोहोकोडकी
॥ १८७ ॥ तु ॥ ४ ॥ **छपा ॥** ८२ ॥ अंधीडुतीअचेतवेतवीनु
 वीश्वसकलभरकोहनभयेअचेतहेतआप
 न्येकरताकर ॥ १ ॥ तीजअनुभवनहीहंगएही
 मेअंशकारंनकीत ॥ आपतीदेखसजातता
 तकीकरीततहीमीत ॥ २ ॥ तंतंतनसेंकरषी
 तरीत्यउपल्येसरभरकी ॥ देखीतअधीकवी
 अत्युतकेजुयजवरकी ॥ ३ ॥ तीनसेधरीत
 मतीजसोजदेखीदलदरजे ॥ तीसेकरीतेनेट
 कुवेरईनुतेसबसरजे ॥ ४ ॥ **छपा ॥** ८३ ॥ पणजी
 निरचीयेखलकपलकमेसुध्यसंकलपसे ॥ ते
 हीतलहेकीरतारकीनेजीनुगतीअलपसे
 ॥ अलपगन्येईसअनीत्यगतीत्यतीनकुआ
 पतेपत ॥ संधीसकेतहीतरणतोहीयतीन
 केसरतनजत ॥ २ ॥ तीजकेनहीकीनुतेवनें
 नपरकेपतीयायंन ॥ कहीजेहीवेदपुरांनकु
 राननकीकतीयायंन ॥ ३ ॥ बीधीकेतेहीवचं
 तंतनकेकहीतकलनचीक ॥ तीनकेसुतही
 समंधकुवेरछटकेसुनकादीक ॥ ४ ॥ **छपा ॥** ८४
 रहेसंभुभवभ्रांततातकेवचंतविलोकीत ॥

हीरलभसंजोगभोगकेभयेसलोकीत १
 तीनुचलीपडनालजालमजुथभोवंनचतुर
 दश ॥ कोउनभयेभवभीनचीननीजवचंन
 वीधीवश ॥ २ ॥ तदपीपरंमगुरुआद्यसना
 तंनकेजेहीस्वाधीन ॥ पचेनहीपरपंचरंच
 नहीरचेपराधीन ॥ ३ ॥ पणकरतानीजपरं
 नसरंनतीनकेचीतपोईत ॥ अरसपरस
 एकतायकुवेरकंचीतनविषोईत ॥ ४ ॥ छपा
 ८५ ॥ जदपीरहीतभवकरकगरकजीवदे
 स्वीचराचरा ॥ तीनकुलेईछोडायदेतपदपरं
 सपरापर ॥ १ ॥ तोगुरुपरंमदयालबालज्यो
 मातनीहारंन ॥ तीनसेअधीकवीसालका
 लकीजालनीवारंन ॥ २ ॥ तबजीनकुकला
 णकरंनएहीकेएहीकालंन ॥ तोतुमपरंम
 पुरेसपोमीपरलेहतीहालंन ॥ ३ ॥ तीनसे
 करीतमेलापवापआयेतुमसरंनन ॥ तंत
 मंनसेतीजेतकुवेरधंन्यकरीतसमरपन
 ४ ॥ छपा ॥ ८६ ॥ अतीतथईप्रनुवीतजीतउ
 रमीखटरागीत ॥ हवीतवपरमपुनीतपी
 त्यतीनकेपदयागीत ॥ १ ॥ तबकरहीणरूप
 रंममेहेरमहराजरानवर ॥ आपनोकरी

॥ छपा ॥ करसाहायपोचावतताईअजरघर**॥ २ ॥** अज
 रअंमरघरमांहांयवसेजांहांतीजकरतारा
॥ २८८ ॥ जेहीखुदखावंनपरंमकीनजीनुसकल्प
 सारा**॥ ३ ॥** त्वितीसेतीपरसदंनकदीनजांहां
 कालकरपही**॥** सदछेवटसरजंनकुवेरसी
 रसरवनरपही**॥ ४ ॥ छपा ॥ ८७ ॥ चोपाशी ॥ ३४८**
 तेहीपतीपदकेवलकुलकलरचंनजीनुक
॥ तीनकेअंसजांहांनग्यांनवीनुफरतअ
 चरचर**॥ १ ॥** अतीपरंमपरजेहघेहजीनुकली
 तनकोउईत**॥** पीछेनपरउपरीततीततीनसे
 पतकीउकीत**॥ २ ॥** सरवसीहांतसमेटनेटतु
 जेहीतीराकरण**॥** तेनसकेकोउमेटनेठनुथपी
 तअचलअणी**॥ ३ ॥** जेहीतीसेतीरलेपरखेपक
 रीखोजीतसदपदा**॥** अडंगडगेनहीकालकु
 वुरज्योंत्योंकदमोकदा**॥ ४ ॥ छपा ॥ ८८ ॥** तेहीप
 रंमगुरुलक्षलायईतकहेकरणजीत**॥** आग
 कीयेजेहीअतीनआयउरमीतजकेतीत**॥ १ ॥**
 तेहीलक्षमेदक्षआद्यस्वाधकरताकरुणपेसर
 तीनसेकरीमेलापथापथपीतवस्वरुणीरघर
॥ एहीवीधकेगरुपरंमदांनतीजदेहीअमे
 करदेवसहीतभवमांयतायकेकोहोकुनस

रभर ॥ ३ ॥ एही संमके संमएह देह धर नही ई
 तईसकीत ॥ अज भवयुं परधां न आद्य नही
 स्वाधकुवेरहीत ॥ ४ ॥ छपा ॥ ८ ॥ तदपी परंम
 गुरु ग्यां न अखंडी तहेच कवर्ती ॥ फोडेचो
 देईत बकळ बकळ ड करीत आकरती ॥ १ ॥
 कहेजे फोडन तबकनी मकती तुकहु सम
 काईत ॥ तीतके देव सवेवसेव फल अफले दे
 खाईत ॥ २ ॥ जाग्रत जंन नही ज्हांय त्हांयको
 उकालडे काईत ॥ नीज करता बीच आड जा
 डजेही जेही अंतराईत ॥ ३ ॥ तेही सबतोडी
 जडा कपा कमग करीत परायंन ॥ रखेन ल
 बदन मेसकुवेर पर पंचपलायंन ॥ ४ ॥ छपा ॥
 ६ ॥ एही सबव देव चन परंम गुरु जेही जंन
 वाहालक ॥ खुदके लेईहु कंम आयेगं मग्यां
 न गुनायक ॥ १ ॥ तेही लखदी ये सुनाय लाय
 परमांन गीपतकी ॥ अब जेही जंन जुग जेत
 वित होय वचंनकी मतकी ॥ २ ॥ तेही परमग
 रु साथी ल्य जंन करे खरा खरा ॥ तीनु पोहे
 चावत पारस करत सांमथके धर ॥ ३ ॥ अहे
 धंन्य जीनु भायग आही तंन भये पारंगत ॥ ग
 रु परम परताप कुवेरतीनु आई अकलगत

॥ छपा

॥ छपा ॥ १॥ गुरुबीना जंत अनंत अदल हो
इचले कलप भंर ॥ सक्रत सरजं नहार होय
॥ १८६ ॥ नही मीले मनोहर ॥ १ ॥ सुगत मां नजे ही कर
म करत को उपार न पारि ॥ अदल करे जो ज
दीप कदीप का घुना पुरा इत ॥ २ ॥ तीतीन को न
ही अंत संत करी जु वो विचारं न ॥ दीये वीनु
जी नदा गवेर को हो कुन नी वारं न ॥ ३ ॥ एक प
ती के अंश वंश जे ही वीश्व चरा चरा ॥ अएनी
आय बेलंड कुवेर अज भवनी धरा धरा ॥ ४ ॥
छपा ॥ १॥ तीन मे तीन तबी तवी शेश सां मां
त्य पर म युती ॥ जी मे अंश सां मां त्य अंशो अं
त्य हो तती मे खुती ॥ १ ॥ सर खे सी र सम दा
यताय मे कुन सहे की लु ॥ तब लै र हे अनाघ
वाद के वेर वर ग जी लु ॥ २ ॥ ते क्यो मी टे क दा
यताय को जंग कडा कडा ॥ जु गंत जु गंत कही
काल वीत यो जाय लडा लडा ॥ ३ ॥ एही वीधी
के अनु कर म मर म जी लु जु वो ती हाली नै
तो क्यो हवे न वेद कुवेर को उजी व जं जाली नै
॥ छपा ॥ १॥ छुट सके नही वेर उलट पुलटा
इति मे कीत ॥ चाले सरु ड सहै र धर के धर र
हे इति ॥ १ ॥ तबी त जंत को उदी न पा य क्यो नी

जकरतारंन॥आद्यअंतवीलुतंतकंथक
 रुणाजेहीकारंन॥२॥अरूपरूपथकीभीन
 चीनजीलुचकीतअलोकीत॥तेहीआपत्ये
 कीरतारपारनहीवीलुविलोकीत॥३॥जीव
 सकेकीमुजायदायकेदाववलेवीन॥एहीप
 रकारंनजंतंततबहुधरीतकुवेरभीन॥४॥छ
 पा॥६॥यौजगजीवजडाकताकतंनधरीत
 दावकज॥होवेनअदलहसावज्वापवीलुदी
 येनरजतज॥१॥तेहीअदलकोफदलकरन
 गुरुपरंमवीसेषण॥षष्ठेमग्येनहीजीवदाय
 गुरुदेखीधीसेषण॥२॥मासेपरंमगुरुसर
 णजायतोतुरतनीवारुह॥केवलपदपरसा
 यतायकरीतवभवपारुह॥३॥अचलकरेअन
 भिवदेवकेदेनमीटाईत॥नीजपदपाईअखे
 वकुवेरफेरीआयतनहीईत॥४॥छपा॥६५॥
 चौपाडी॥३८॥सकृतमणीवीज्ञांतदीपजीलु
 हृदयिकासीत॥अवीरलअंगअंधेरदेवतीलु
 जायपलाईत॥१॥अनुभवजीमेअपुरचुरचु
 रकरीतकहेलख॥गुरुग्यंमगतीअनंतचं
 तवीतचवेकुवेरमुख॥२॥छपा॥६६॥चौपाडी
 ३८२॥इतीश्रीछपाग्रंथसंपुर्णः॥